10109937

Continued from previous page.

Sr. Loan A/c. Name of Borrower(s)

/ Co-borrower(s)Lega Heir(s) / Legal

Guarantor(s)

MR. YOGESH B

SANGIT KALA KENDRA Regd. Office: Ground Floor, Industry House, 159, Church

> NOTICE Notice is hereby given that the 52<sup>nd</sup> Annual General Meeting of the members of Sangit Kala Kendra will be held on Friday September 26, 2025 at 4.00 p.m at Industry House, 6th Floor, Pd. H. T. Parekh Marg, 159, Churchgate Reclamation, Mumbai 400020 to transact the following business

- To receive, consider and adopt the audited account for the year ended March 31, 2025 and the report of the managing committee
- and the Auditors report thereon;
  To appoint the Statutory Auditors for the financial year 2025-2026
  and to fix their remuneration.
  Revision of admission fees and permissible limit for General, Life
- and Corporate Membership.

  To elect office bearers and members of the Executive Committee.

  To transact any other business that may be brought forward with the permission of Chairperson.

Hon. Secretary

Earnest Money Deposit (Rs.) Bid Increment Amount (Rs.)

Mumbai the 8th Day of September 2025

Asset

Office No. 1, 03rd Floor, Continuum Tower,

nation forms can be obtained from the office of Sangit Kala Kendra. The nomination should reach within 10 days of the date of notice. 2) The quorum shall be present at the commencement of the meeting. In the absence of th

quorum, the meeting shall be adjourned for half an hour.

## **E-AUCTION SALE NOTICE**

### Under The Companies Act. 2013 SHRAMIK MULTITRADE PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION

Date and Time of E-Auction: Wednesday, 01" October, 2025 from 12:00 PM to 01:00 PM (With Unlimited Extension of 5 Minutes)

E-Auction Sale of Office premise owned by Shramik Multitrade Private Limited (In Liquidation will be conducted on "As is where is basis", "As is what is basis", "Whatever there is basis" "No recourse basis",

Ram Mandir Road, Vile Parle (East), Mumbai – 400057 admeasuring 525 Sq. Ft. Carpet Area along with 1 car parking	1,54,03,5	00	15,40,350	1,00,000		
Relevant Dates for E-Auction are as under:						
Type of Event	Timeline					
Date of Publication of E-Auction Notice			Monday, 08 <sup>th</sup> September, 2025			
Submission of Expression of Interest (EOI) al Application, Undertaking under Sec. 29A of IB relevant pre-bid qualification documents; Site Submission of Earnest Money Deposit (EMD		n or before Monday, "September, 2025				
E-Auction Date & Time		(12	ednesday, 01st Octo 2:00 PM – 01:00 PM tension of 5 minutes	with unlimited		

Ferms and Condition of the E-auction are as under

- ) The description of assets and terms & conditions of the E-Auction Sale are provided in the E-Auction Sale Process Document available on the website i.e. https://baanknet.com.or.shall be available on sending e-mail to liquidator shramikmultitrade@gmail.com.
- ) The bidders desirous to submit bids are requested to visit the service provider websit https://baanknet.com and submit the necessary documents, including declaration of eligibility under Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, on the e-auction portal. 3) If a bidder is found ineligible at any stage, the earnest money deposited shall be forfeited.
- 4) The intending bidders are required to deposit Earnest Money Deposit (EMD) amount by Monday, 29<sup>th</sup> September, 2025, through the Baanknet Auction Platform.
- 5) The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) o adjourn/postpone/cancel the E-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.

6) In case of any clarification, A Prospective bidder may reach out to Ph. No.: +91 8291220220 c Email ID: support.baanknet@psballiance.com.

Date: - 08/09/ 2025

Lalit Kumar Dang Company Liquidator of Shramik Multitrade Private Limited (In Liquidation) IBBI Regn. No: IBBI/IPA-001/IP-P01821/2019-2020/12859
Registered Address: - 104, M.K Bhavan, 300 Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai City - 400001, Maharashtra
Correspondence Address: - B-526, Chintamani Plaza, Near W.E. Highway

Metro Station, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400099

Email: - liquidator.shramikmultitrade@gmail.com, lalitkumardangi.ip@gmail.com
Tel. No.: - 022-62782953, Mo.: - +91-9428857667

# HARIYANA SHIP BREAKERS LTD

Registered Office: 156-Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400021 Tel.: 022-22043211; Fax-22043215, E-mail: secretarial.harivana@gmail.com CIN No. L61100MH1981PLC024774

Website: www.hariyanagroup.com ISO Certified (14001:2004/ 9001:2008/ 30000:2009) **NOTICE OF THE 44THANNUAL GENERAL** MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 44th Annual General Meeting ('AGM') of the Hariyana Ship-Breakers Limited is scheduled to be held on Tuesday, September 30, 2025 at 9:00 A.M. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) facility to transact the businesses as set forth in the notice of the AGM.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No.14/2020 dated 8th April 2020, Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Circular No. 20/2020 dated 5th May 2020, Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 2/2022 dated 5th May 2022 Circular No. 10/2022 dated December 28, 2022, Circular No. 09/2023 dated September 25, 2023and Circular No. 09/2024 dated September 19, 2024(hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023, Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the SEBI (hereinafter collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circulars, the 44th AGM of the Company is being held on Tuesday, September 30, 2025 at 9:00 A.M. IST through VC / OAVM.

In compliance with the above-mentioned MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the notice of the meeting and the Annual Report for financial year 2024-25have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). A letter containing the weblink for accessing the Annua Report for FY 2024-25 is sent to those shareholders whose email addresses are not registered. These documents are also available on the website of the Company at www.hariyanagroup.com, website of NSDL at www.nsdl.co.in and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. As per the MCA Circulars and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and the Annual Report is/will be sent to any Member.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Company is providing the facility of remote e-Voting (before the AGM) as well as e-Voting during the AGM to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The facility of casting votes by a member using remote e-Voting system (before the AGM) as well as e-Voting during the AGM will be provided by NSDL.

The remote e-voting period commences on Saturday, September 27, 2025 at 9:00 A.M. and ends on Monday, September 29, 2025 at 5:00 P.M. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. During this period, members holding shares either in physical form or in dematerialised form as on Tuesday. September 23. 2025 ('Cut-off date') may cast their vote by remote e-Voting. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and members participating at the AGM, who have not already cast theirvote by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast theirvote by remote e-voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM. The e-voting facility will be available at the link evoting@nsdl.co.in and detailed procedure for remote e-Voting before the AGM, e-Voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the notes to the notice of the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, i.e. September 23, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 44th AGM and in particular the instructions for attending the AGM through VC/OAVM, remote e-voting and evoting at the AGM.

In case of queries related to e-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-Voting user Manual available in the 'Downloads' section of NSDL's websitewww.evoting.nsdl.comor call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Rahul Rajbhar at evoting@nsdl.co.in

Date: September 08, 2025 Place : Mumbai

For Hariyana Ship-Breakers Limited

Rakesh Reniwal Managing Director DIN: 00029332

Rs. 151425/- (Rupees One Lakh Fifty One Thousand Four Hundred Twenty Five Only) is due and payable by you under Loan a c c o u n t N o. TCHIN0636000100071022, and an amount of Rs. (Rupees Eighty (Rupees Two Lakh Only) and an amount of Rs. (Rupees Eighty (Rupees Two Lakh Forty Eight Thousand Six Hundred Forty Only) is due and payable by you under Agreement no. TCHHL0636000100070033 Rs. 80,000 /- and an amount of Rs. 240552/- and an amount of Rs. Outstanding as on Mr. Nilesh Prakash 30 TCHHI 063 Mrs Suiata Dhananiay 0033 & 000100071 Rs. 10,37,725/- (Rupees Ten Lakh Thirty Seven Thousand Seven Hundred Twenty Five Lakh Only)

Rs. 2453918/- (Rupees Twenty Lakh Fifty Three Thousand Nine Hundred Eighteen Only) Thousand Five Hundred Fifty
Two Only) is due and payable by 1099344/- (Rupees Ten Lakh Thousand Only) Ninety Nine Thousand Three Type of you under Agreement no. TCHIN0636000100071022 Hundred Forty Four Only) is due and payable by you under loan account No. TCHHL0636000100070033 totalling to Rs. 1889192/-(Rupees Eighteen Lakh Eighty totaling to Rs. 1250769/-Nine Thousand One Hundred Ninety Two Only) (Rupees Twelve Lakh Fifty housand Seven Hundred 02-09-2025 Sixty Nine Only)

31-05-2022

(Rupees Sixty One Thousand

Three Hundred and Fifty One Only) is due and payable by you

under Agreement no

TCHIN0296000100140227 and an amount of Rs. 59.716/-

(Rupees Fifty Nine Thousand

Seven Hundred Sixteen Only)

due and payable by you

under Agreement no

TCHIN0296000100148598

Totalling to Rs. 22,98,861/-(Rupees Twenty Two Lakh

Ninety Eight Thousand Eigh

Hundred and Sixty One Only)

06-04-2024 Description of the Immovable Property: All that piece and parcel of Flat No. 304, on Third Floor, in A-Wing, having area admeasuring about 460 Sq. Ft. carpet in the building known as "GHARKUL", lying situated and constructed on Survey No. 75/1,

Thousand Six Hundred Eleven

under Ioan account No

10133063, and an amount of

Rs. 141993/- (Rupees One)

Lakh Forty One Thousand Nine

Hundred Ninety Three Only) is

due and payable by you unde loan account No

TCHIN0601000100062308,

totaling to Rs. 1499362/-(Rupees Fourteen Lakh Ninety Nine Thousand Three Hundred

12-10-2023 Description of the Immovable Property: A residential premises being Flat No. 2, admeasuring about 269.32 Sq. Ft Carpel area, on the ground floor of building No. 0E-05, on all those piece and parcel of the land or ground being Gat Nos.

an amount of Rs.73,251/-

One Only) is due and payable

payable by you under A greement no. TCHHL0683000100168630 (Rupes One

and an amount of Rs. 69,547 /-(Rupees Sixty Nine Thousand

Five Hundred and Forty Seven

Only) is due and payable by you under Aareement No.

TCHIN0683000100169153

and an amount of Rs. 1,03,704

(Rupees One Lakh Three

housand Seven Hundred and

Four Only) is due and payable

by you under Agreement No.

TCHIN0687000100244789,

totalling to Rs. 18,22,235

Rupees Eighteen Lakh Twenty Two Thousand Two Hundred and Thirty Five Only),

279,281,284,286,287,288,296,298,301 to 305, 306P, 308 AND 312,314, 315,317,318,323,339, AND 344 in Shubh Griha

ixty Two Only)

Complex, situated at Village Khativali, Taluka Shahapur, District Thane.

Mrs. VAISHALI

DINESH DOLE

Mr. Dinesh Sukadeo Dole

75/2 (Part), Village Belavali, Taluka Ambernath, District Thane, and bounded within the limits of Kulgaon-Badlapur Municipa

TCHHL029 MR. JITENDRA Rs. 1231758/- (Rupees Rs. 9,70,000/- Rs. 1725986/- (Rupees 8695 & MRS. NIRMALA Thousand Seven Hundred Fifty Lakh Seventy Thousand Nine Hundred Eighty

by you under loan account No TCHHL0296000100088695 , Deposit (EMD): and an amount of Rs. 125611/- Rs. 97,000 /-

ABHIMANYU

RAMCHANDRA

Mrs. Nirmala Devi

31 TCHHL029

600010013

7328 &

TCHIN0296

000100140

227 & TCHHF029

600010014 2214 &

TCHIN029 000100148 598

32 TCHHL029

10133063

TCHIN060

100010006 2308

33 10255298

1027270

000100169

TCHIN068

Village Mahim, taluka and district Palghar

9778651

MR IAGDISH

MRS. RAKSHA

Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat No. 06, area admeasuring about 363.46 Sq. Fl

(carpet), second floor of the building known as Building No. 0B-02 in "Shubh Griha", Tata Housing, Nr. HP Petrol Pump, Vasind Shahapur, lying and situated at Old Survey No. 279,281,284, 286, 287, 288, 296, 298, 301 to 305, 306P, 308 to 312, 314, 315

Rs. 15,60,232/- (Rupees Fifteen Lakh Sixty Thousand Two Hundred and Thirty Two Only) is due and payable by you under A greement no. TCHHL0296000100137328 and an amount of Rs. 182,500 /- (Rupees Six Lakh Seventeen Thousand Five Hundred and Sixty Two Only) is Lakh Eight Two Lak

Physical

Eight Only) is due and payable Thousand Only) Six Only) is due and payable by

and an amount of Rs. 125611/- Rs. 97,000 /- an amount of Rs. 248300/- (Rupees One Lakh Twenty Five Rupees Ninety (Rupees Two Lakh Forty Eight

Only) is due and payable by you Thousand Only) Only) is due and payable by you

Seven

Type of

Physical

Rs.16,95,717/- (Rupees Rs. 15,00,000/- Rs. 2303728/- (Rupees Twenty Sixteen Lakhs Ninety-Five (Rupees Fifteen Three Lakh Three Thousand Seven Hundred Seventeen Only) is due and payable by you under the loan account number 10255298 and account number 10255298 results (EMD): - Rs. 1,50,000 /- (Rupees One Lakh Six Rupees One Lakh Six Results (Rupees One Lakh Six Re

(Rupees Seventy-Three Thousand Only) and payable by you under Thousand Two Hundred Fifty Type of Agreement no. 10272701

possession:

Type of

possession: -

Rs. 11,44,400/- (Rupees Rs. 6,50,000/- Rs. 2337027/- (Rupees Twenty Eleven Lakh Forty Four (Rupees Six Three Lakh Thirty Seven

housand Only)

Farnest Money

Rs. 65.000 /

Lakh Fifty

Only) is due and payable by you under Agreement no.

TCHIN0296000100148598 and an amount of Rs. 745873/-

(Rupees Seven Lakh Forty Five Thousand Eight Hundred

Seventy Three Only) is due and payable by you under Agreement no. TCHHF0296000100142214

totalling to Rs. 2836110/-

(Rupees Twenty Eight Lakh Thirty Six Thousand One Hundred Ten Only)

you under Agreement no. - TCHHL0296000100088695 and

Thousand Three Hundred

under Agreement no. TCHIN0601000100062308 and an amount of Rs. 172733/-

(Rupees One Lakh Seventy Two Thousand Seven Hundred Thirty Three Only) is due and payable by you under Agreement

no. 10133063 totalling to Rs. 2147019/- (Rupees Twenty One Lakh Forty Seven Thousand

02-09-2025

(Rupees One Lakh Six Thousand Thirteen Only) is due

totalling to Rs. 2409741/

- A greement no. TCHHL0683000100168630 and

lan amount of Rs. 85907/-

due and payable by you under

A greement no. TCHIN0683000100169153 and

an amount of Rs. 125409/-

(Rupees One Lakh Twenty Five Thousand Four Hundred Nine

Only) is due and payable by you under Agreement no.

TCHIN0687000100244789

totalling to Rs. 2118771/

(Rupees Twenty One Lakh Eighteen Thousand Seven

Hundred Seventy One Only) 02-09-2025

Thousand Twenty Seven Only)

Lakh Fifty (Rupees Eighty Five Thousand Thousand Only) Nine Hundred Seven Only) is

02-09-2025

Rs. 15,60,232/- (Rupees Rs. 18,25,000/- Rs. 1929919/- (Rupees

Description of the Immovable Property: Schedule – A All that piece or parcel of vacant land or ground bearing N.A. Plot or Survey Nos. 66, Plot No. 4, admeasuring area 0-533-40 Sq. Mtr. assessment 10-70 Rs. Ps. Village Gundge, Taluka Karjat, Dist Raigad. Within the jurisdiction of Sub-Registrar of Assurance at Karjat, Tal-Karjat, Dist-

Date of Demand Notice

18-06-2019

MRS. SONI YOGESH | Seven Hundred Twenty Five

Only)

Reserve Price

Lakh Only) Earnest Money

Deposit (EMD)

Rs. 90,000 /

(Rupees Ninety

housand Only

Type of

possession: Physical

02-09-2025

Schedule – B All that Residential premises bearing Flat bearing No. 8, admeasuring 342 Sq. Ft. Carpet area equivalent to 575 Sq. Ft. built up area on the Second Floor of the proposed building project to be known as "Shreem Residency", being Instructed on Survey Nos. 66, Plot No. 4, admeasuring area 0-533-40 Sq. Mtr., assessment 10-70 Rs. Ps. Village Gundge 317, 318, 323, 339 to 344 in Village Khativali, Tal. Shahapur, District Thane-421601. Taluka Kariat, Dist, Raigad.

Note: - 1) Builder dues will have to be paid by Bidder to the Builder.

2) The bidders are advised to conduct due diligence prior to submitting the bid. The responsibility of getting the sale certificate

reg	egistered shall be of the successful bidder only.										
24	10110987 & 10114664	MISHRA MRS. SONI YOGESH MISHRA	Lakh Thirty One Thousand Five Hundred Fifty Four Only) is due and payable by you under Agreement no. 10110987 and an amount of Rs. 1,39,394/-	(Rupees Nine Lakh Only) Earnest Money Deposit (EMD): - Rs. 90,000 /- (Rupees Ninety Thousand Only) Type of possession: - Physical	Rs. 2399124/- (Rupees Twenty Three Lakh Ninety Nine Thousand One Hundred Twenty Four Only) is due and payable by you under Agreement no. 10110987 and an amount of Rs. 559907/- (Rupees Five Lakh Fifty Nine Thousand Nine Hundred Seven Only) is due and payable by you under Agreement no. 10114664 totalling to Rs. 2959031/- (Rupees Twenty Nine Lakh Fifty Nine Thousand Thirty One Only) 02-09-2025						

Description of the Immovable Property: Schedule - A All that piece or parcel of vacant land or ground bearing N.A. Plot of Survey Nos. 66, Plot No. 4, admeasuring area 0-533-40 Sq. Mtr. assessment 10-70 Rs. Ps. Village Gundge, Taluka Karjat, Dist. Raigad. Within the jurisdiction of Sub-Registrar of Assurance at Karjat, Tal-Karjat, Dist-Raigad.

Schedule – B All that Residential premises bearing Flat bearing No. 9, admeasuring 348 Sq. Ft. Carpet area equivalent to 585 Sq. Ft. built up area on the Second Floor of the proposed building project to be known as "Shreem Residency", being constructed on Survey Nos. 66, Plot No. 4, admeasuring area 0-533-40 Sq. Mtr., assessment 10-70 Rs. Ps. Village Gundge Taluka Karjat, Dist. Raigad.

Note: -1) Builder dues will have to be paid by Bidder to the Builder. 2) The bidders are advised to conduct due diligence prior to submitting the bid. The responsibility of getting the sale certifica nistered shall be of the successful hidder only

AVINASH Rs. 4,28,585/- (Rupees Four Rs. 7,99,000/- Rs. 723978/- (Rupees Seven PRABHAKAR MORE, Lakh Twenty Eight Thousand (Rupees Seven Lakh Twenty Three Thousand Corporation.

I	I I I V IDI II II V II V III V III VIII II.,.	Lakii iwonty Light inousana	(Itapees ocveri	Lain ivic	/iity i	11100 1110	aoana
	MRS SARIKA	Five Hundred Eighty Five Only)	Lakh Ninety	Nine Hur	ndred	Seventy	Eight
	AVINASH MORE		Nine Thousand	Only)		•	
		28-09-2023	Only)	02-09-2	2025		
			Earnest Money				
			Deposit (EMD): -				
			Rs. 79,900 /-				
			(Rupees				
			Seventy Nine				
			Thousand Nine				
			Hundred Only)				
			Type of				
			possession: -				
			Physical				
escription of t	he Immovable Property	: All that piece and parcel of the	Flat No. 201, on t	he second	floor, i	n Wing "A'	, in the
uilding known a	as Meera Apartment adm	easuring built up area of 455 Sq.	Ft. Survey No. 21	9. Bhopar.	Domb	ivali East.	Thane

26	9937602	MR. DEVENDRA	Rs. 8,78,569/- (Rupees Eight	Rs. 13,15,000/-	Rs. 1067122/- (Rupees Ten Lakh
		SHASHIKANT PATIL	Lakh Seventy Eight Thousand		Sixty Seven Thousand One
		MRS. PRITI	Five Hundred Sixty Nine Only)		Hundred Twenty Two Only)
		DEVENDRA PATIL		Fifteen	02-09-2025
			15-05-2024	Thousand Only)	
				Earnest Money	
				Deposit (EMD): -	
				Rs. 1,31,500 /-	
				(Rupees One	
				Lakh Thirty One	
				Thousand Five	
				Hundred Only)	
				Type of	
				possession: -	

**Description of the Immovable Property:** All that piece and parcel of the Schedule - A All those piece and parcel of land bearing Survey No. 226, Hissa No. 3(Part), admeasuring 915.12 Square Meter assessed at Rs. 76.00 Paise, lying being and situated at village Naringi, Taluka Vasai, District Thane, within the area of Sub Registrar at Vasai No. II (Virar)

Schedule - B Shop No. 12, on the Ground Floor, admeasuring 392 Square Feet (Super Built up area) i.e. 36.43 Sq. Meter area, in the building known as "Sumangal Apartment" constructed on land bearing Survey No. 226, Hissa No. 3 (Part), admeasuring 915.12 Square Meters, lying, being and situated at Village Naringi, Taluka Vasai, District Thane, within the area of Sub-Registrar at Vasai No. II (Virar)

27	9888836	PADHY	Lakh Forty Four Thousand Seven Hundred Twenty Seven Only)	(Rupees Seven	02-09-2025				by you under the loan account number 10272701 i.e totaling to an amount of Rs. 17,68,968/-(Rupees Seventeen Lakhs Sixty-Eight Thousand Nine Hundred Sixty-Eight Only)	,	(Rupees Twenty Four Lakh Nine Thousand Seven Hundred Forty One Only) 02-09-2025
				Thousand One Hundred Only) Type of		Win	ng-Å, in Type <i>i</i>		krupa Residency, carpet area adn		ng Flat No. 103, on the First Floor, eq. Mtrs, lying and beaing at Village
							1	ianapan, Biotinot iniano, ii	T T T T T T T T T T T T T T T T T T T		

| Richard, ratural sharaput, District Harle, Mararashua. | Rugara Sharaput, District Harle, Mararashua. | Rugarashua. | Rugaras possession: Physical Description of the Immovable Property: SCHEDULE - I PIECE AND PARCEL OF NON- AGRICULTURAL LAND SITUATED AT VILLAGE: CHINCHAWALI TALUKA KARJAT, DISTRICT RAIGAD WITHIN THE LIMITS OF PANCHAYAT SAMITI KARJAT OF ZILLA PARISHAD RAIGAD AND WITHIN THE REGISTRATION DISTRICT RAIGAD AND SUB DISTRICT KARJAT LE WITHIN THE REGISTRATION JURISDICTION OF THE SUB- REGISTRAR. OF ASSURANCES KARJAT A

SCHEDULE II FLAT NO 005, ON GROUND FLOOR IN "B WING" , ADMEASURING ABOUT 28.09 SQ MTRS CARPET AREA IN BUILDING NO " C" OF THE PROJECT KNOWN AS "UDAAN ARIA" SITUATED AT VILLAGE — CHINCHAWALI TALUKA KARJAT DISTRCIT RAIGAD AND WITHIN THE REGISTRATION DISTRICT RAIGAD AND SUB DISTRICT KARJAT II.E WITHIN THE REGISTRATION JURISDICTION OF THE SUB REGISTRAR OF ASSURANCES. KARJAT AT KARJAT.

11											
28	9326999		Rs. 11,00,435/- (F								
Ш		BANSIDHAR PANDA.	Eleven Lakh Four F	Hundred	(Rupees Five	Nineteen Lakh	Seventy Nine				
			Thirty Five Only)		Lakh Fifty	Thousand Sixty S	Seven Only)				
		BANSHIDHAR PANDA			Thousand Only)	02-09-2025					
			27-01-2022		Earnest Money						
					Deposit (EMD): -						
					Rs. 55,000 /-						
					(Rupees Fifty						
					Five Thousand						
					Only)						
					Type of						
					possession: -						
					Physical						

Description of the Immovable Property: Schedule – A All that piece or parcel of property situated within the Registration

Sub-Registrar Shahapur, Taluka – Shahapur, District – Thane, State Maharashtra and within the imits of Group Gram

Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat No. 302, C-Wing, Carpet Area 39.40 Sq. Mtrs.

Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat No. 302, C-Wing, Carpet Area 39.40 Sq. Mtrs.

Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat No. 302, C-Wing, Carpet Area 39.40 Sq. Mtrs. Panchayat – Kambare bearing Survey / Hissa No. 307 admeasuring about 2-00-0 (H.R.P.) i.e. 5 acres (20,000.00 Sq. Mts.) and situated on 3rd Floor, in the building known as "Sakina Residency" on land bearing survey No. 826, Plot No. 142 & 143 situate at bounded as follows: On or towards the East: Survey No. 453, Survey No. 308, On or towards the West: Survey No. 305, Survey No. 306, On or towards the South: Road, On or towards the North: Survey No. 303.

Schedule - B All that Flat No. 401 admeasuring about 315 Sq. Ft. (carpet area) on the 4TH Floor and the stilt/covered/ope parking space(s) nos. Nil in the compound of the Tower / Building No. 15 of the Complex / Project to be known as "Yellow Tree

Description of the Immovable Property: FLAT NO 812, ADMEASURING AREA 30.94 SQ. MTRS. (EQUIVALENT TO 33 SQ.FT.) CARPET AREA, 8TH FLOOR, BUILDING NO. K6, XRBIA WARAI, (WARAI TARFE WAREDI SURVEY NO.6/2, 6/3, All piece and parcel of Flat No. 301 admeasuring 424 Sq. Ft. Carpet area on the Third Floor in the Building No. D in "Shiv Shakti 9/1, 9/2, 10/2A/1, 10/4A/2, 10/6, 12/1A/1, 12/6A, 12/5 AND 10/09) VILLLAGE WARAI TALUKA KARJAT DIST RAIGAD Complex" project constructed on above plot of Non Agriculture land situate lying and being at village Ware, Taluka Shahapur,

(Rupees Sixty Five Thousand Only) Type of Symbolic

housand Four Hundred Only)

28-04-2021

Description of the Immovable Property: Schedule -A All piece and parcel of Plot of Non Agriculture land bearing Survey No. 39/1 admeasuring about 2400 Sq. Mtrs. Area, situate ring and being at Village Wafe, Taluka Shahapur, within the limits of Grampanchayat Wafe, Sub Registration of Taluka Shahapur and Registration of District and Division Thane.

within the limits of Grampanchayat Wafe, Sub Registration of Taluka Shahapur and Registration of District and Division Thane.

At the Auction, the public generally is invited to submit their bid(s) personally. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the

Schedule – B

Immovable Property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions:

NOTE: The E-auction of the properties will take place through portal https://auctionbazaar.com on 25-09-2025 between 2.00 PM to 3.00 PM with limited extension of 5 minutes each. Terms and Condition: 1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the

event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the Immovable Property shall at once again be put up to auction subject to the discretion of the Authorised Officer. 2. The Immovable Property shall not be sold below the Reserve Price. 3. Bid Increment Amount will be: Rs.10,000/- (Rupees Ten Thousand Only) 4. All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD." Payable at Branch address. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders after auction. For payment of EMD through NEFT/RTGS/IMPS, kindly contact Authorised Officer. 5. The highest bidder shall be declared as successful bidder provided always that he/she is legally qualified to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price. It shall be in the discretion of the Authorised Officer to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. 6. For reasons recorded, it shall be in the discretion of the Authorised Officer to adjourn/discontinue the sale. 7. Inspection of the Immovable Property can be done on 15-09-2025 between 11 AM to 5.00 PM. with prior appointment. 8. The person declared as a successful bidder shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money/bid which would include EMD amount to the Authorised Officer within 24Hrs and in default of such deposit, the property shall forthwith be put to fresh auction/Sale by private treaty. 9. In case the initial deposit is made as above, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the Authorised Officer on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day. of any payment within the period mentioned above, the property shall be put to fresh auction/Sale by private treaty. The deposit including EMD shall stand forfeited by TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall lose all claims to the property. 11. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, to which the property is liable: as per table above. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding encumbrances on the property including statutory liabilities arears of property tax, electricity etc. 12. For any other details or for procedure online training on e-auction the prospective bidders may contact the Service Provider, ARCA EMART PRIVATE LIMITED, 6-3-1090/1/1, II Floor, Part B, Uma Hyderabad House, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad – 500082 Email Id: contact@auctionbazaar.com /support@auctionbazaar.com or Manish Bansal, Email id Manish Bansal@tatacapital.com Authorised Officer Mobile No 8588983696. Please send your query on WhatsApp Number – 9999078669. 13. TDS of 1% will be applicable and payable by the highest bidder over the highest declared bid amount. The payment needs to be deposited by highest bidder in the PAN of the owner/ borrower(s) and the copy of the challan shall be submitted to our company. 14. Please refer to the below link provided in secured creditor's website https://surl.li/pacxvu for the above details. 15. Kindly also visit the link https://www.tatacapital.com/property-disposal.html

Please Note - TCHFL has not engaged any broker/agent apart from the mentioned auctioning partner for sale/auction of this property. Interested parties should only contact the undersigned or the Authorised officer for all queries and enquiry in this matter Date :- 08-09-2025

Sd/-Authorized Officer Tata Capital Housing Finance Ltd.

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, माझे अशील हे खालील नमूद मिळकती तिचे मालक म्हणजेच श्री. महेंद्र सिंग, अमर बहादूरसिंग ज्यांचा पत्ता येथे ६१३, ब्लॉक क्र. ४, बी.एम.सी. कॉलनी, मालवणी, मालाड पूर्व, खारोडी, मुंबई - ४०० ०९५ यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छक आहेत.

कोणत्याही व्यक्ती/संस्थेला सदर विक्री व्यवहाराबाबत कोणताही आक्षेप, दावा, हितसंबंध, वाद असल्यास त्यांनी त्याचे/तिचे/त्यांचे आक्षेप/ दावे/ वाद यांचा तपशील त्यासंबंधी पुरक कागदोपत्री पुराव्यांसह सदर प्रसिद्धीच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना लेखी स्वरूपात कळवावे. कसूर केल्यास, परिशिष्टीत मिळकतीच्या संदर्भात कोणत्याही त्रयस्थ पक्षाम कोणतेही टावे / आक्षेप् । वाट नाहीत असे समजन मार्च अशील वरील मालकांशी खरेटी व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर सदर मिळकतीबाबत कोणतेही दावे/ आक्षेप/ वाद ग्राह्म धरले

#### मिळकतीचे परिशिष्ट

मोकळा प्लॉट मोजमापित क्षेत्र ९ एकर्स २८ गुंठे येथे सीटीएस क्र. ६-ए, ६-बी, ७, सर्व्हे क्रमांक ५१, हिस्सा क्र. १(पी)२ भाग क्र. १ येथे मौजा मूलगाव महाकाली केञ्ज रोड, अंधेरी पूर्व, मुंबई -

मे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स त्यांचे प्रोप्रायटर बाल किशन मिश्रा यांच्यादारे

जगदीश एस. सिंग ॲडव्होकेट ॲण्ड नोटरी ५६/३०२, महावीर बिल्डिंग, जी. के. मार्ग, लोअर परळ (प), मुंबई - ४०० ०१३ मोबाईल:- ९२२४२६९९२६ ई-मेल: advocatejagdishsingh@gmail.com

IDFC FIRST

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि . .. आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)

सीआयएनः एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ नोंद. कार्यालयः केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेट,

चेन्नई-६०००३१. दर.: +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स: +९१ ४४ ४५६४ ४०२२.

### जोडपत्र IV [नियम ८ (१)] कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) चे** प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८.०६.२०२५ रोजी मार्गणी सूचना जारी करून कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार १. मे. आल्ट फार्म ॲग्रिकल्चर एलएलपी, २. शैलेंद्र सिंग केहार सिंग गोथरा, ३ वीणा जयराज जयराज यांस सूचनेतील नमूद म्हणजेच ०३.०६.२०२५ रोजीची रक्कम भारु 33.03.८६२.००/- (रुपये तेहत्तीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे बासष्ट मात्र) ची परतफेड सद मागणी सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ह्या **०२ सप्टेंबर, २०२**९ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयडीएफसी फर्स्ट** बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) यांस रक्कम भारु. ३३,७३,८६२.००/- (रुपये तेहत्तीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे बासष्ट मात्र) आणि त्यावरील त्याजामाठी भागअधीन गहील

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

#### स्थावर मिळकतींचे वर्णन

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत आणि नोंदणी जिल्हा ठाणे. उप-नोंदणी जिल्हा कल्याणच्या अधिकारितेत, तालुका: कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र- ४२१३०१, गाव: वाडेघर येथे स्थित, सर्व्हे क्र. ६५/८, ७५/१, ७५/२ (भाग) धारक जिमनीवर बांधकामित 'पुण्योदया पार्क' अशा ओळखल्य जाणाऱ्या इमारतीचा टाईप 'ए' च्या विंग 'ए-३' मधील तळ मजल्यावर फ्लॅट क्र.: ००२, मोजमापित ६३० चौ. फू. (चटई क्षेत्र समाइष्टीत दरवाजा जांभ, कपाट आणि बाल्कनी क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धः पूर्वः इमारत, पश्चिमः अंतर्गत रस्ता, उत्तरः ए२ विंग, दक्षिणः पार्किंग क्षेत्र.

ग्लोबल पेट इंडस्ट्रीज लिमिटेड

(पूर्वी ग्लोबल पेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

सीआयएन:एल२९२५३एमएच२०१३पीएलसी२४६४०२ नोंदणीकृत पत्ता: युनिट १०८ आणि १०९, करिश्मा इंडस्ट्रियल, इस्टेट,

धूमल नगर, वालीव, वसई, पालघर ४०१२०८;

ईमेल: bipin n07@hotmail.com; वेबसाइट: www.globalpetind.com

१२ वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती आणि

पुस्तक बंद करणे

मंगळवार, ०२ सप्टेंबर, २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या वृत्तपत्रातील सूचनेनुसार, **सूचना** देण्यात

येत आहे की ग्लोबल पेट इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वी ग्लोबल पेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणू-

ओळखले जाणारे) ('कंपनी') च्या सदस्यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **('एजीएम/सभा**'

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी १२:०० (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ इत

ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे ('ओव्हीएएम') द्वारे आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३

'अधिनियम') आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्र

अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'), परिपत्रक क्रमांव

१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक एप्रिल) यांच्याशी संबंधित

तरतुर्दीचे पालन करून, एजीएम सुचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी. कॉर्पोरेट व्यवहा

मंत्रालयाने जारी केलेले १३. २०२०. त्यानंतर ५ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक २०/२०२०. १३

जानेवारी २०२१ रोजीचे परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, १४ डिसेंबर २०२१ रोजीचे परिपत्रक क्रमांव

२१/२०२१, ५ मे २०२२ रोजीचे परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ आणि २८ डिसेंबर २०२२ रोजीचे परिपत्रक

क्रमांक १०/२०२२ (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक' म्हणून ओळखले जाते), आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने त्यांच्या १२ मे, २०२० दिनांकीत परिपत्रक क्र.

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, १५ जानेवारी २०२१ दिनांकीत

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११. १३ मे. २०२२ दिनांकीत

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दिनांक १३ मे २०२२ आणि ०५

जानेवारी, २०२३ दिनांकीत सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक प

जानेवारी २०२३ (एकत्रितपणे '' परिपत्रके'' म्हणून संदर्भित) आणि वेळोवेळी जारी केलेले इतर सर्व

संबंधित परिपत्रके आणि वेळोवेळी जारी केलेले इतर सर्व संबंधित परिपत्रके, एका सामान्य ठिकाणं

एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकांनसार कंपनीचा वार्षिक अहवाल. ज्यामध्ये ३१ मार्च २०२५ रोजी

. संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (''वार्षिक अहवाल'') समाविष्ट आहे, फक्त

त्या सर्व सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवण्यात आला ज्यांचे ईमेल आयडी कंपनी किंवा तिच्य

रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत आणि ते शुक्रवार, ०५ सप्टेंबर

२०२५ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सामील होउ

शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याच्या सचना आणि एजीएम दरम्यान ई-

व्होटिंग सिस्टमद्वारे रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदानात किंवा मतदान करण्यासाठी सहभागी होण्याची पद्धत

एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठ

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल. वार्षिक अहवाल

कंपनीच्या :https://globalpetind.com/annual-reports या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

वेबसाइटवर म्हणजेच लिमिटेडच्या वेबसाइटवर www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यरिटीज

डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाइटवर :https://www.evoting.nsdl.com (ई-

ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष शेअर्स धारण केले आहेत आणि/किंवा ज्यांनी कंपनी/तिचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफ

एजंट/डिपॉझिटरीज यांच्याकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंटणीकत/अपडेट केलेला नाही आणि/किंवा ज्यांनी

सचना पाठवल्यानंतर शेअर्स घेतले आहेत आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ रोजी

्र शेअर्स धारण केले आहेत ते कंपनी/स्टॉक एक्सचेंज/एनडीएसएलच्या वोबसाइटवरून वार्षिक अहवाल

आणि/किंवा ई-व्होटिंगसह व्हीसी/ओएव्हीएम सुविधेदारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्यासाट

लॉगिन तपशील स्कॅन केलेल्या प्रती पाठवून मिळवू शकतात: ए) फोलिओ नंबर/डीपी आयडी आणि

क्लायंट आयडी, सदस्याचे नाव आणि पत्ता नमूद करणाऱ्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत; बी) पॅन

कार्डची स्व-साक्षांकित प्रत: आणि सी) सदस्याच्या पत्त्याच्या पराव्याची स्व-साक्षांकित प्रत (उदा

आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) cs@globalpetind.com आणि

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह

वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुदी आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ नुसार

कंपनी सदस्यांना सदर बैठक बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे (''ई–व्होटिंग'). कंपनीने वार्षिक सर्वसाधाण सभेत रिमोट

ई-व्होटिंग / ई-व्होटिंगची सविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा लाभ घेतला आहे. ज्य

सदस्यांचे नाव कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या लाभार्थी

मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले आहे त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग तसेच बैठकीत ई-व्होटिंगची सुविध

मिळ शकेल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ रोजी

रिमोट ई-व्होटिंग २५ सप्टेंबर २०२५ रोजी स. ९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि २८ सप्टेंबर २०२

रोजी सायंकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) संपेल. या कालावधीत, कंपनीचे शेअरहोल्डर्स, ज्यांचे शेअर्स

भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात आहेत, ते त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकतात

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करेल. ई-व्होटिंगची सुविध

एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे

सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास मनाई नाही

तेच एजीएममध्ये मतदान करू शकतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार वापरल्यानंतरही सदस्य

सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतो परंतु त्यांना बैठकीत पुन्हा ई-व्होटिंग करण्याची परवानगी दिली

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य

बनणारी आणि अंतिम तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.com वर विनंती

पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते आणि एनएसडीएल वेबसाइटवरील मतदान सूचन

देखील पाह शकते. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटिंगसाठी मध्ये आधीच नोंदणीकृत असेल तर तो/र्त

मतदान करण्यासाठी किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या प्रक्रियेचे पालन करण्यासाठी

त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकते. शिवाय, अंतिम तारखेला कंपनीचा

एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होण्यासाठी आणि एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-

व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी सविस्तर सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. सदस्यांन

ते काळजीपर्वक तपासाने अशी विनंती आहे. ज्या सदस्यांना एजीएमपर्वी किंवा दरम्यान ई-व्होटिंग सविधा

आणि/किंवा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेबाबत मदतीची आवश्यकता आहे आणि/किंवा त्यांच्या कार्ह

तक्रारी आहेत, ते SanjeevY@nsdl.com/ apeksha.gojamgunde@nsdl.com, असिस्टंट मॅनेजर,

(एनएसडीएल) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ३०१,३रा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक

प्लॉट नंबर- सी-३२, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ व

evoting@nsdl.com वर कॉल करू शकतात किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा

याद्वारे **सूचना** देण्यात येते की कायद्याच्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार, कंपनीचे

सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके २३ सप्टेंबर, २०२५ ते २९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस

(पूर्वी ग्लोबल पेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे

ग्लोबल पेट इंडस्टीज लिमिटे

बिपिन नानुभाई पांचाव

डीआयएन :००१२०९९६

cs@globalpetind.com वर ईमेल करू शकतात.

दिनांक : ०८ सप्टेंबर, २०२५

ठिकाण : पालघर

समाविष्ट) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

सदस्य नसलेली आणि ही सूचना प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती, माहितीच्या उद्देशानेच ती हाताळेल.

कंपनीच्या पेड अप इक्रिटी कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील.

सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, घेण्यात येणार आहे

व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) वर देखील उपलब्ध आहे.

nvestor@bigshareonline.com या ईमेल पत्त्यावर.

जाणार नाही

दिनांक : ०२–०९–२०२५ ठिकाण: महाराष्ट्र कर्ज खाते क्र.: १००६७०८८०६५ आणि १००६७१४५६७२

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)

प्राधिकृत अधिकारी



KALPATARU LIMITED

Registered Office: 91, Kalpataru Synergy, Opposite Grand Hyatt, Santacruz (E), Mumbai 400 055, India | CIN: L45200MH1988PLC050144 Website: www.kalpataru.com | E-mail: investor.cs@kalpataru.com | Tel: +91 22 3064 5000

NOTICE OF THE THIRTY-SEVENTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION

ON E-VOTING FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY NOTICE calling the Thirty-seventh Annual General Meeting ("AGM") of the Company scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 29, 2025 at 03:00 P.M. (IST), and the Standalone and Consolidated audited Financial Statements for the financial year ended on March 31, 2025 together with the reports of the Auditor and of the Board of Directors and other documents required to be attached thereto, have been sent on September 6, 2025, electronically, to the Members of the Company, Further, a letter providing details of web-link, where the Annual Report and the Notice of AGM for the financial year 2024-25 is available, is being sent to those Members whose email addresses are not registered with the Company/ Registrar and Transfer Agent/Depositories Participant(s)/ Depositories. The Notice of AGM and aforesaid documents are available on the Company's website at www.kalpataru.com and on the website of Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com, and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members on the date of the AGM. Members desiring to inspect the said documents can send an e-mail to  $\underline{\text{lnvestor.cs@kalpataru.com}}$  on or before Friday, September 19, 2025

### Remote e-voting and e-voting at the AGM

The Company is providing to its Members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM.

#### The remote e-voting facility will be available during the following period: Commencement of e-voting: 09:00 a.m. (IST) on Thursday, September 25, 2025 : 05:00 p.m. (IST) on Sunday, September 28, 2025 End of e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM however they shall not be eligible to vote at the AGM.

Only a person, whose name appears in the Register of Members/Register of Beneficial Owners as on cut-off date that is, Monday, September 22, 2025, maintained by the Depositories shall be entitled to avail the facility of remote evoting or voting at the AGM.

In case of any guery pertaining to e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com

Date: September 07, 2025 Abhishek Thareia Place: Mumbai Company Company Secretary & Compliance Officer

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल कमर्शिअल बँक)

परिशिष्ट IV [नियम ८ (१) पहा)] **कब्जा सूचना** (स्थावर मिळकतीकरिता) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट (ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सेमेंट) रूल्स, २००२ चा (नियम ३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत रु. ९,८७,५६६/- (रु. नऊ लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मात्र) अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार <mark>मे. व्हीके पाटील डेअरी फार्मिंग (कर्जदार), सुदाम साहेबराव कदमे (सह-</mark> कर्जदार), विक्रम सुदाम कदम (सह-कर्जदार), (कर्ज खाते क्र. एल९००१०६०१३१६१२१५२) यांन ण्यासाठी **दिनांक १९-जून-२५** रोजीस **रोजीची** मागणी सूचना निर्गमित केलेली आहे

कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/गहाणवटदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदरह् अधिनियमाचे कलम १३ च्या पोट-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा ०३ सप्टेंबर, २०२५ रोजीस घेतला आहे.

की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा १२-जून-२५ रोजीस रु. ९,८७,५६६/ - (रु. नऊ लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मात्र) आणि संपूर्ण प्रदानापर्यंत त्यावरील व्याज आणि खर्च या रकमेकरिता **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटे**ड

अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) सहवाचता नियम ८(६) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

### स्थावर मिळकतींचे वर्णन

गट क्र. ९१०, मुल्यांकन सूची उतारा क्र. २०७६, सुदाम यांचा प्लॉट, ग्रामपंचायत कुडाळ, जि.-जावळी, सातारा, महाराष्ट्र. मोजमापित ०.०४ हेक्टर येथे स्थित मिळकत, सुदाम साहेबराव कदम **यांच्या मालकीच्या** निवासी/व्यावसायिक मिळकत जिमन/इमारत/रचना आणि फिक्चर्स मिळकतीचे ते सर्व

दिनांक : ०३/सप्टेंबर/२०२५

प्राधिकृत अधिकारी एय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

बैंक ऑफ इंडिया BOI

**सायन शाखा:** २९ अंबा भवन, सायन सर्कल सायन

ईमेल: Sion.MumbaiNorth@bankofindia.co.in

निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक <mark>२३-०६-२०२५</mark> रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री.** जयेश संजय दाणी, २. श्री. संजय आत्माराम दाणी आणि ३. श्रीम. सोनल संजय दाणीयांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच **रु. १,१२,३५,३५४.८०/– (रुपये एक कोटी बारा लाख पस्तीस हजार तीनशे चोपन्न आणि ऐंशी पैसे मात्र)** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६०

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचन देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या **मिळकतीचा सांकेतिक कब्जा** यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्यरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये **०६ सप्टेंबर. २०२**५ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही त्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया** (संस्थेचे नाव) यांस रु. १,१२,३५,३५४.८०/- (रुपये एक कोटी बारा लाख पस्तीस हजार **तीनशे चोपन्न आणि ऐंशी पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याज साठी प्रभाराच्या अधीन राहील.

तरतुर्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

फ्लॅट क्र. ६२२, ६वा मजला, दर्शन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., ९०फूट रोड, साने

ठिकाण : मुंबई

देनांक : ०६-०९-२०२५

इन्व्हेंचर ग्रोथ आणि सिक्युरिटीज लिमिटेड

# The spirit of Mumbai is now 97 years old!



www.freepressjournal.in

### ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

**नोंदणीकृत कार्यालय:** ४२, गोपाल भवन, ३ रा मजला, १९९, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई ४०० ००२. सीआयएन: यु६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८२५

ई-मेल: compliance@corporatementors.in, वेबसाईट: www.corporat दूरध्वनी क्र.: ०२२-२२९९३०८

सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांच्या आर्थिक वर्ष २०२४–२०२५ साठीचे वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दु. ४:१५ वा. प्रत्यक्षरित्या इंडो अमेरिकन सोसायटी, किताब महाल, ५ डी, सुखदवाला मार्ग, न्यू एक्सेलसियर थिएटरच्या

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठीचा वार्षिक अहवाल, ज्यामध्ये सभेची सूचना समाविष्ट आहे, तो सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर पाठविण्यात आलेला आहे तसेच ज्यांनी आपला ई-मेल पत्ता डिपॉझिटरीज/कंपनीकडे नोंदवला आहे त्यांना तो ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेला

तसेच कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी, व्यवसायाच्या वेळेत तपासणीसाठीही उपलब्ध असेल

मतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा देत आहे. सदस्य मतपत्रिकेद्वारे देखील मतदान करू शकतात ज्यांना ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध नाही अशा सदस्यांच्या फायद्यासाठी कंपनी मतपत्रिकेची सुविधा देखील देत आहे. कंपनीने ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी एजन्सी म्हणून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची सेवा घेतली आहे.

ज्या व्यक्तीचे नाव सदस्य नोंदवहीत / लाभधारक नोंदवहीत कट-ऑफ दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदलेले असेल त्यांनाच ई-व्होटिंग/सभेत मतदान करण्याचा अधिकार राहील. कोणतीही व्यक्ती जी सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेते व कट-ऑफ दिनांकानुसार सदस्य बनते, तिला युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com किंवा e-voting@cdsl.co.in वर विनंती करावी लागेल. तथापि, जर एखादी व्यक्ती यापूर्वीच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडमध्ये

त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. सभेत मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सोयही उपलब्ध

समाविष्ट) वार्षिक बंदसाठी बंद राहतील व रेकॉर्ड डेट १९ सप्टेंबर २०२५ असेल.

संचालक मंडळाच्या आदेशाने

एस. एन. अगरवाल

## सनटेक रिॲल्टी लिमिटेड

विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७. सीआयएनः एल३२१००एमएच१९८१पीएलसी०२५३४६ दू. +९१ २२ ४२८७ ७८०० फॅक्सः +९१ २२ ४२८७ ७८९०

## आणि ई-मतदानाची माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की सनटेक रिॲल्टी लिमिटेड ('कंपनी') ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएमला बोलविण्याच्या सूचनेत नमुद कलेले कमकाज करण्यासाठी **व्हिडिओ** कॉन्फरसिंग ('व्हीसी')/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हिएम') मार्फत मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. घेण्याचे नियोजित आहे. सभेचे

सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, आणि ह्या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके. ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ असे अलिकडचे सर्क्युलर आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ (एकत्रित 'सर्क्युलर्स') च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहँवाल हा कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना शनिवार, ०६ सप्टेंबर, २०२५ रोजी

शकतात आणि त्यांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल.

एजीएममध्ये ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

दूरस्थ ई-मतदानाला गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे) सुरुवार होईल आणि सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ०५.०० वा. (भाप्रवे) ला संपेल. दूरस्थ ई-मतदान मॉड्युल त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे निष्क्रिय करण्यात

इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा घेण्यासाठी सभासदांची पात्रता ठरविण्यासाठी कटऑफ तारीख

समजणे आवश्यक आहे.

पासवर्ड प्राप्त करण्याची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. ई-मतदानाकरिता तपशिलवार प्रक्रिया/ माहिती एजीएमच्या सूचनेत समाविष्ट आहे. ज्या सभासदाने दरस्थ ई-मतदानामार्फत मतदान केलेले आहे ते एजीएममध्ये हजर राहण्यासाठी पात्र राहतील परंतु एजीएममध्ये पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी पात्र नाहित. ई-मतदानाची सुविधा एजीएमच्या दरम्यान सुध्दा उपलब्ध करण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही आणि तसे करण्यापासून प्रतिबंधित नाहीत ते एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ई-

११) कंपनीने एजीएम मध्ये मंजूर झाल्यास लाभांश देण्यास सभासदांची पात्रता निश्चित

१२) कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेवु शकता आणि सभासदासाठी ई-मतदान युजर मॅन्युअल

विशेषत: एजीएममध्ये सहभागी होण्याची माहीती, दुरस्थ ई-मतदान किंवा एजीएम मध्ये ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत

> सही/-रचना हिंगाराजीया कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालय: १५६, मेकर चेंबर्स VI, २२०, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई- ४०० ०२१. दूरध्वनी - ०२२ - २२०४३२११ फॅक्स - २२०४३२१५ ई-मेल: secretarial.hariyana@gmail.com सीआयएन - एल६११००एमएच१९८१पीएलसी०२४७७४

४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") द्वारे हायाणा शीप बेकर्स लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगलवार ३० प्रप्टेंबर, २०२५ रोजी स. ०९.०० वा. भाप्रवे घेण्यात येणार आहे.

प्तर्क्युलर क्र. २०/२०२०, १३ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. ०२/२०२१, ५ मे, २०२२ दिनांकित सर्क्यलर क्र. २ /२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित सर्क्यलर क्र. १०/२०२२, २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित ०९/२०२३ आणि १९ सप्टेंबर, २०२४ दिनांकित १/सीआयआर/पी/२०२०/७९, १३ मे, २०२२ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२, ५ जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४, ७ ऑक्टोबर, २०२३ आणि ३ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-सर्क्युलस आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनांत कंपनीची ४४ वी एजीएम सोमवार ३० प्रप्टेबंर, २०२४ रोजी भाप्रवे स. ९.०० वा. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे.

वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल आणि सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर सर्व मभासदांना ईमेलदारे पाठविण्यात आल्या आहेत. ज्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत नाहीत अशा भागधारकांना वि.व. २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल मिळवण्यासाठी वेबलिंक समाविष्टित पत्र पाठवले आहे. सदर दस्तावेज कंपनीचे संकेतस्थळ www.hariyanagroup.com, एनएसडीएलचे संकेतस्थळ www.nsdl.co.in स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्य नियमावली ४४ आणि सुधारित केल्याप्रमाणे, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नेयमावली, २०१४ च्या नियम २० आणि अधिनियमाच्या कलम १०८ नुसार, कंपनी एजीएम येथे करण्यात येणाऱ्या कामकाजासंदर्भात त्यांच्या सभासदांना रिमोट ई-मतदान (एजीएमपूर्वी)

रिमोट ई-मतदान शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) पासून सुरू होईल आणि सोमवार २९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्या. ५.०० वा.(भाप्रवे) पर्यंत संपेल. रिमोट ई-मतदान सदर तारीख आणि वेळेनंतर संमत असणार नाही. सदर कालावधीदरम्यान, प्रत्यक्ष स्वरूप वा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद (कट - ऑफ तारीख) नंगळवार २३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचे मत रिमोट ई–मतदानादवारे देऊ शकतात. र्जीएमदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीद्वारे सुविधा सभासदांना पुरविण्यात आली आहे आणि एजीएममध्ये सभासदांना सहभागी होता येईल. ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत आधीच दिलेले नाही, ते एजीएमदरम्यान त्यांचे मत देण्याचा हक्क वापरण्यात पात्र आहेत. रिमोट ई-मतदानाद्वारे एजीएमपूर्वी ज्या सभासदांनी त्यांचे मत दिले आहे, ते एजीएममध्ये उपस्थित राहून सहभागी होण्यास पात्र आहेत परंतु, एजीएमदरम्यान त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील.

ई-मतदानासंदर्भात, सभासदांनी फ्रिकेन्टली आस्क्ड केशन्स ("एफएक्यूज") आणि डाऊनलोड सेक्शन अन्वये सभासदांकरिता ई-मतदान मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> याचा संदर्भ घ्यावा अथवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधावा वा श्री. राहुल राजभर यांना evoting@nsdl.co.in येथे विनंती करावी. हरियाणा शिप-ब्रेकर्स लिमिटेडकरिता

तारीख : सप्टेंबर ०८, २०२५

ठिकाण : मुंबई तारीख : ६ सप्टेंबर २०२५

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

नोंदणी कार्यालय: १९-ए, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपुर - ३०२००१

कांजी बचुभाई रिटा

(सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

अशेषत: कर्जदार/सह–कर्जदार/गहाणवटदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते

(<mark>शेड्युल्ड कमर्शिअल बँक)</mark> च्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी ह्या सूचनेपासून ३० दिवसांच्या आत म्हणजेच उपलब्ध वेळेच्या संदर्भात

भाग आणि विभाग

मुंबई महाराष्ट्र ४०००२२ **दूर क्र. :** ०२२–२४०७२२९५/२४०९२५५६ फॅक्स २४०७२८३९

कब्जा सूचना

<del>ज्या</del>अर्थी. देवसांत करण्यास सांगितले होते.

तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या

स्थावर मिळकतीचे वर्णन :

गुरूजी नगर, मुलुंड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००८१ येथे स्थित. प्राधिकृत अधिकारी

### HARIYANA Inventure SHIP BREAKERS LTD

By order of the Board of Directors

वेबसाइट: www.hariyanagroup.com आयएसओ प्रमाणित (१४००१:२००४/ ९००१:२००८/ ३००००:२००९)

रिमोट ई-मतदान माहिती मुचना याद्वारे देण्यात येते की, एजीएमच्या सुचनेत नमुद केल्याप्रमाणे, कामकाज करण्यासाठी

निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') ने त्यांच्या ८ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १७/२०२०, ५ मे, २०२० दिनांकित प्तर्क्युलर क्र. ०९/२०२४ (ह्यानंतर एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सेबी ने जारी केलेल्या १२ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/१६७ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ (ह्यानंतर एकत्रित उल्लेख ''सेबी सर्क्युलर्स'') द्वारा एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') आयोजित करण्याची परवानगी दिली. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'')च्या तरतुदी, सेबी (लिस्टिींग ऑब्लिगेशन्स अँड डेस्क्लोजर रिकावायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ ('' सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स''), एमसीए

वरील नमूद एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात

देण्यात आले आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सप्रमाणे, कोणत्याही सभासदांना वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्यात येणार नाही. तसेच एजीएम दरम्यान ई-मतदान सुविधा पुरवित आहे. (एजीएमपूर्वी) रिमोट ई-मतदान तसेच

ई-मतदान पद्धती वापरून सभासदांद्वारे मत देण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे पुरविण्यात येत

–मतदान सुविधा लिंक <u>evoting@nsdl.co.in</u> येथे उपलब्ध असेल आणि एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाकरिता तपशिलवार प्रक्रिया आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये

सहभागी होण्यासाठी सूचनेसाठी टीपांमध्ये पुरविण्यात आले आहे. कट-ऑफ तारीख, म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२५ रोजी शेअर्स धारण केल्यास आणि एजीएम सूचनेच्या पश्चात कंपनीचे सभासद झाल्यास आणि कोणतीही व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करत असल्यास, <u>evoting@nsdl.co.in</u> यांना ई-मेल पाठवून लॉगिन आयडी आणि गसवर्ड प्राप्त करता येईल. तथापि, अशा भागधारकांनी रिमोट ई-मतदानाकरिता रनएसडीएलसह आधीच नोंदणी केली असल्यास, अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड तुमचे मत देण्याकरिता वापरता येईल. सभासदांना एजीएम येथे रिमोट ई-मतदान आणि ई-मतदान, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थितीकरिता सूचना विशेषतः आणि ४४ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व टीपा काळजीपूर्वक वाचण्याची सभासदांना विनंती आहे.

> सही/-राकेश रेनीवाल व्यवस्थापकीय संचालक

> > डीआयएन : ०००२९३३२

#### **नोंदणीकृत कार्यालय :** विराज टॉवर, दुसरा मजला, पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी (पूर्व), मुंबई: ४००६९: सीआयएन : एल६५९९०एमएच १९९५पीएलसी०८९८३८ ईमेल: investorgrievancies@inventuregrowth.com, वेबसाइट: www.inventuregro दूरध्वनी. ९१-२२-७११४ ८५००, फॅक्स क्रमांक ९१-२२-७११४ ८५११. ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम"), रिमोट ई-व्होटिंग

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज लिमिटेड 'कंपनी'') च्या भागधारकांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी स. ११:३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (''ओएव्हीएम'') द्वारे, ३०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाज करण्यासाठी होणार आहे.

सुविधा आणि कट-ऑफ तारीखेची सूचना

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') ०८ एप्रिल २०२०, १३, एप्रिल २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ०५) मे २०२२, २८ डिसेंबर , २०२२, २५ सप्टेंबर, २०२३ आणि नवीनतम १९ सप्टेंबर, २०२४ रोजी परिपत्रकाद्वारे आणि अशी इतर संबंधित परिपत्रके वेळोवेळी जारी केलेली (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक'' म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ''सेबी'') यांनी दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२, ०५ जानेवारी २०२३, ०७ ऑक्टोबर, २०२३, ०३ ऑक्टोबर, २०२४ आणि नवीनतम ११ नोव्हेंबर, २०२४ जारी केलेल्या परिपत्रक (एकत्रितपणे ''सेबी परिपत्रक'' म्हणून संदर्भित वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम"/ "सभा") व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हीसी´´)/ इतर आडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) द्वारे सामाईक ठिकाण प्तदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय (ज्याला ''शेअरहोल्डर'' असेही संबोधले जाते)

आयोजित करण्यास परवानगी दिली. दि. १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२, ०५ जानेवारी, २०२३, ०७ ऑक्टोबर, २०२३ आणि नवीनतम परिपत्रक ०३ ऑक्टोबर, २०२४ चे सेबी परिपत्रक आणि वरील परिपत्रकाचे पालन करून, कंपनीने ५ सप्टेंबर २०२५, रोजी ईमेलद्वारे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सचना सर्व भागधारकांना ज्यांचे ईमेल पत्ते ०३ सप्टेंबर, २०२५ पर्यंत कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत, यांना पाठवली आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, दूरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये सहभागासाठी सूचना व्हीसी/ओएव्हीएम द्वारे कंपनीच्या वेबसाइट <u>www.inventuregrowth.com</u> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स म्हणजे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर देखील उपलब्ध करून दिले आहेत. कलम १०८ आणि इतर लागू तरतुदी कंपनी कायदा, २०१३, हवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) वेळोवेळी सुधारित केलेले विनियम, २०१५ च्या विनियम ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्ज ''एसएस-२''), ला अनुसरून कंपनीला तिच्या सर्व सदस्यांना एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) मद्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली प्लॅटफॉर्मद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे.

सर्व सभासदांना कळविण्यात येते की: १. मतदानासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख २३ सप्टेंबर

२०२५ आहे: २. ज्या व्यक्तींची नावे सभासद/ लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवली गेली आहेत त्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल:

३. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार, २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत शेअर्स धारण करते, ती\_enotices@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर असा भागधारक रिमोट ई-व्होटिंगसाठी एलआयआयपीएल मध्ये आधीच नोंदणीकृत असेल, तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.

४. रिमोट ई-व्होटिंग २५ सप्टेंबर २०२५, स. ०९.०० ते २८ सप्टेंबर २०२५, संध्या ५.०० (दोन्ही दिवसांसह) या चार दिवसांच्या कालावधीसाठी खुले राहील.

🗤 २८ सप्टेंबर, २०२५ रोजी संध्या. ०५:०० नंतर ई-मतदानाला परवानगी नसेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एलआयआयपीएल द्वारे २८ सप्टेंबर २०२५ रोजी संध्या. ०५:० नंतर अक्षम केले जाईल. आणि एकदा ठरावावर एखाद्या सदस्याने मत दिले की, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

६. केवळ ते सदस्य/भागधारक, जे एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित

राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिलेले नाहीत, तेच एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही.

आणि पारदर्शक रीतीने करण्यासाठी श्री. धर्मेश झवेरी, व्यावसायीक कंपनी सचिव, मुंबई यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. प्तदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राह् शकतील किंवा र्लआयआयपीएल द्वारे देण्यात आलेल्या <u>https://instameet.linkintime.co.in</u> वर

दिलेले लाइव्ह वेबकास्ट पाहू शकतील. एजीएम दरम्यान ई-व्होटिंग /रिमोट ई-व्होटिंग

बाबत सदस्यांना काही शंका असल्यास, ते <u>enotices@in.mpms.mufg.com</u> किंवा

८. कंपनीने ई-मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी आणि एजीएममधील मतदान निष्पक्ष

+९१ (०२२)४९१८६००० वर संपर्क करू शकतात. इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज लिमिटेड साठी

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, अभिलेख तारीख

ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मानण्यात येईल. कंपनी अधिनियम २०१३ ('अधिनियम') आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि

३. सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ३६(१)(बी) नुसार, ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनी/आरटीए/डीपीमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांना वेबलिंक आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल मिळविण्याचा अचुक मार्ग प्रदान करणारे पत्र पाठवण्यात आले आहे. एजीएम ची सचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.sunteckindia.com वर, कंपनीचे सिक्युरिटीज सचीबध्द असलेल्या बीएसई लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एस्क्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.nsein dia.com वर आणि दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी जोडली गेलेली एजन्सी अशा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड ('एनएसडीएल') ची वेबसाईट म्हणजेच www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे, कंपनी द्वारे नियक्क दूरस्थ ई-मतदान

सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर आणि सहभागी होऊ

अधिनियमच्या च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २०, इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ

आहे मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५. ज्या व्यक्तींची नावे कटऑफ तारखेस डिपॉझिटरीज कडे असलेले लाभकारी मालकांची सूची किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदान सुविधा घेण्यासाठी/एजीएम दरम्यान मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील

कोणाही व्यक्तीने कंपनीने एजीएमची सूचना ईमेलने पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केलेले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत, परंतु कटऑफ तारीख मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजीस किंवा पूर्वी शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवुन युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकते. युजर आयडी आणि

करण्यासाठी मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ ही अभिलेख तारीख निश्चित केली आहे.

www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा +९१ २२ ४८८६ ७००० येथे एनएसडीएलच्या अधिकारी श्रीम. वीणा सुवर्णा, मॅनेजर यांना संपर्क करू शकता १३) सभासदांना एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व टीपा मांडलेल्या सर्व टीपा आणि

एजीएमची सूचना वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटिंग

बाजूला, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे होणार आहे.

सद्र वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.corporatementors.in उपलब्ध आहे

कंपनी तिच्या सदस्यांना बैठकीत मंजूर होणाऱ्या प्रस्तावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-व्होटिंग)

ई-व्होटिंगसंदर्भातील यूजर आयडी व पासवर्ड असलेला अन्य बाबींसह, तसेच सभेची सूचना सदस्यांना कळविण्यात आलेली असून ई-व्होटिंगसाठीची पद्धत व माहिती त्यात समाविष्ट आहे. ई-व्होटिंग सुविधा २७ सप्टेंबर २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. वरील दिनांक व वेळेनंतर ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही.

नोंदणीकृत असेल तर विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरून मतदान करू शकते. ज्या सभासदांनी आपले मत ई-व्होटिंगद्वारे नोंदवले आहे ते सभेला उपस्थित राह शकतात, परंतु

रेकॉर्ड डेट आणि बुक क्लोजर सदस्य नोंदवही व शेअर ट्रान्स्फर पुस्तके २३ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस

ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड करिता

दिनांक: ०६.०९.२०२५ ठिकाण: मुंबई संपूर्णवेळ संचालक

५वा मजला, सनटेक सेंटर, ३७-४०, सुभाष रोड,

ईमेलः cosec@sunteckindia.com वेबसाईटः www.sunteckindia.com

इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आला आहे

सुविधा पुरविणारी एजन्सी.

इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिंग्ज ('एसएस-२') आणि सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ नुसार ला अनुसरुन कंपनीने एजीएममध्ये प्रस्तावित ठरावावर दूरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदानामार्फत इलेक्ट्रॉनिकली मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा पुरवली आहे. दूरस्थ ई-मतदान आणि

कोणीही व्यक्ती जी कटऑफ तारखेस सभासद नाही त्यांनी सदर सूचना फक्त माहितीसाठी

१०) सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात त्याला/तिला त्यानंतर बदल किंवा पुन्हा

मतदान प्रणालीमार्फत मतदान करण्यासाठी पात्र राहतील.

सनटेक रिॲल्टी लिमिटेड साठी

ठिकाणः मुंबई दिनांकः ६ सप्टेंबर, २०२५